

सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन
विवाह करणा-या मागासवर्गीय दांपत्यांसाठी
असलेल्या कन्यादान योजनेत बदल...
अनुदानात वाढ

महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
शासन निर्णय क्रमांक : सावियो-२०१५/प्र.क्र.१०५/सामासु
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक : १५ ऑक्टोबर, २०१६

- संदर्भ :** १) शासन निर्णय सा.न्या.सां.का.क्री. व व वि.स.वि.क्र. सावियो-२००३ / प्र.क्र.७ / सुधार-१ दि. २४.१२.२००३
२) शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सावियो-२००५/ प्र.क्र. ४१/ सुधार-१ दि. १८.१२.२००८

प्रस्तावना :

राज्यात अनुसूचित जाती,विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील कुटुंबातील सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होणा-या जोडप्यांना कन्यादान योजनेतर्गत रु.१०,०००/- इतके अर्थसहाय्य देण्याची योजना शासनाच्या दि.२४ डिसेंबर,२००३ च्या शासन निर्णयान्वये सन २००३-०४ पासून लागू करण्यात आली आणि प्रत्येक जिल्हयामध्ये १०० जोडप्यास या योजनेचा लाभ देण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला. सदर शासन निर्णयान्वये विवाह करणा-या दांपत्यास मणीमंगळसुत्रासाठी रु.६,०००/- व संसार उपयोगी साहित्यासाठी रु.४०००/- असे एकूण १०,०००/- इतके अर्थसहाय्य देण्यात येत होते. सदर शासन निर्णय दि.१८ डिसेंबर,२००८ अन्वये अधिक्रमित करून या योजनेतर्गत सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणा-या मागासवर्गीय दांपत्यांना पुर्वी वस्तुरूपाने देण्यात येणारे अनुदान रु.१०,०००/-इतकी रक्कम वधुचे वडील,आई आणि पालकांच्या नावे अधोरेखित धनादेशाद्वारे लग्नाच्या दिवशी देण्यात यावी अशी सुधारणा करण्यात आली. सदर अनुदानाची रक्कम ही सन २००३ मध्ये म्हणजेच १२ वर्षांपुर्वी ठरविलेली आहे.त्यामुळे सद्यःस्थितीत योजनेतर्गत देण्यात येणा-या वस्तुंचा दरात झालेली वाढ व वाढत्या महागाईचा विचार करता सदर अनुदानात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

शासन निर्णय सा.न्या.सां.का.क्री.व व वि.स.वि.क्र. सावियो-२००३/प्र.क्र.७/सुधार-१ दि. २४.१२.२००३ अन्वये सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणा-या मागासवर्गीय दांपत्यांसाठी कन्यादान योजना लागू करण्यात आलेली आहे. सदर योजने अंतर्गत दि. १८ डिसेंबर, २००८ चा शासन निर्णयान्वये कन्यादान योजनेअंतर्गत सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणा-या जोडप्यांना देण्यात येणा-या रु. १०,०००/- या अनुदानामध्ये वाढ करून रु. २०,०००/- व स्वयंसेवी संस्थांसाठी देण्यात येणा-या रु. २,०००/- या अनुदानामध्ये वाढ करून रु. ४,०००/- इतके अनुदान देण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

या योजनेचे निकष /अटी व शर्ती संदर्भ क्र. २ येथील दि. १८ डिसेंबर, २००८ च्या शासन निर्णयाप्रमाणे कायम राहतील.

सदर प्रयोजनार्थ देण्यात येणारा खर्च खालील लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

“मागणी क्र. एन-४, २२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्ग यांचे कल्याण, ०१-अनुसूचित जातीचे कल्याण, ८००-इतर खर्च, पंचवार्षिक योजनेअंतर्गत योजना - राज्य योजनांतर्गत योजना (०७) (०८) कन्यादान योजनेखाली नवदामपत्यांना अर्थसहाय्य (विधयो) (२२२५ ३५३ ८) योजनांतर्गत/दत्तमत”.

“मागणी क्र. एन-४, २२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्ग यांचे कल्याण, ०३-मागासवर्गीयांचे कल्याण, ८००-इतर खर्च, पंचवार्षिक योजनेअंतर्गत योजना - राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०४) कन्यादान योजनेखाली नवदामपत्यांना अर्थसहाय्य अर्थसहाय्य (२२२५ ३५४ ७) योजनांतर्गत/दत्तमत”.

सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. २२० कार्यासन -१४१३ दि. ३०/०६/२०१६ व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ३५३/२०१६/व्यय १५/ दिनांक १६/०९/२०१६ अन्वये प्राप्त झालेल्या मंजूरीस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६१०१५१७४९०८५४२२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(ज्ञा .ल.सुळ)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. सर्व मंत्री/राज्यमंत्री, मंत्रालय, मुंबई.
२. अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
३. अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
४. प्रधान सचिव, महिला व बालविकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
५. सर्व मंत्रालयीन विभागाचे अपर मुख्य सचिव, मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. सर्व विभागीय आयुक्त
७. आयुक्त, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे
८. सहायक आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे
९. महालेखापाल १ /२ (लेखा परिक्षा/लेखा व अनुज्ञेयता) मुंबई.
- १०.अधिदान व लेखा अधिकारी,पुणे,मुंबई
- ११.निवासी लेखा अधिकारी, मुंबई
- १२.सर्व जिल्हाधिकारी
- १३.सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी
- १४.सर्व जिल्हा विवाह नोंदणी अधिकारी
- १५.सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
- १६.सर्व विभागीय समाज कल्याण अधिकारी

१७. सर्व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी
१८. सर्व समाजकल्याण अधिकारी, गट-अ, जिल्हा परिषद
१९. महासंचालक, माहिती व जनसंपर्क, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
२०. उप सचिव, नियोजन विभाग (का-१४३१), मंत्रालय, मुंबई.
२१. उपसचिव वित्त विभाग (व्यय-१४), मंत्रालय, मुंबई.
२२. सह सचिव / सर्व उप सचिव / अवर सचिव / कक्ष अधिकारी, सा.न्या. व वि.स.वि., मंत्रालय, मुंबई.
२३. निवडनस्ती/सामासू.

XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX